

- ३७.साहित्य हाताळतांना विनाकारण मोदतोद करतो
- ३८.आवश्यक कृतीसाठी साहित्य निवडता येत नाही
- ३९.केलेल्या कृतीचा क्रम चुकवितो
- ४०.सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगता येत नाही
- ४१.सहकार्याची वृत्ती नाही
- ४२.श्रम करणे कमी पानाचे वाटते
- ४३.मानवीय जिवांतील आवश्यक गोष्टींचा उपयोग सांगत नाही
- ४४.सुचविलेली कृती करण्यास फारसा वेळ घेतो
- ४५.सुचविलेली कृती करण्यास वेळ घेवूनही कृती चुकीचे करतो

विषय:-शारीरिक शिक्षण दैनंदिन निरीक्षण

- १.कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो
- २.विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो
- ३.दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो
- ४.एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावून करतो
- ५.प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत
- ६.नखे व केस नियमितपणे कापतो
- ७.रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो
- ८.दररोज किमान एक तरी असं करतो
- ९.दररोज प्राणायाम नियमित पाने करतो
- १०.खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
- ११.दररोज नियमितपणे व्यायाम करतो
- १२.दररोज कुठला तरी एक खेळ खेःतोच
- १३.खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो
- १४.चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो
- १५.व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो
- १६.आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही
- १७.वाईट सवइ व्यसनापासून दूर राहतो
- १८.खुठल्याही खेळत /स्पर्धेत स्वतहून भाग घेतो

- १९.स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो
- २०.खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो
- २१.दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो
- २२.आवडत्या खीलाची संपूर्ण माहिती अचूक देतो
- २३.पारंपारिक खेळे नावे माहिती स्पष्ट करतो
- २४.सद्गुड शरीर सद्गुड मन हि बाब स्पष्ट करून देतो
- २५.क्रीदान्गानासंबंधी चांगल्या सवई पाळतो
- २६.सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देतो
- २७.शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो
- २८.सुचविलेला व्यायाम प्रकार करतो
- २९.आवडत्या खेळाचे नियम पाळतो
- ३०.आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो
- ३१.प्रथोपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो
- ३२.प्रथोपचार कसा करावयाचा ह्याची माहिती असते
- ३३.स्वतः कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान लावतो
- ३४.सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो
- ३५.शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पाताळितो
- ३६.क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही
- ३७.क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो
- ३८.शिक्षकांच्या अनुपस्थित खेळतो
- ३९.खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो
- ४०.सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो